



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ९१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२४ मे, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ९१ वी बैठक मंगळवार, दि.२४ मे, २०१६ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
३)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
४)	श्री. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
५)	डॉ. मिश्रा डी. एन., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा. डॉ. डी. एन. मिश्रा दि.०९/०५/२०१६ रोजी कुलसचिव या पदावर रुजू झाले. त्यांची कुलसचिव या पदावर रुजू झाल्यानंतरची व्यवस्थापन परिषदेची ही पहिलीच बैठक असल्याने मा.कुलगुरु यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी व डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी यांनी इतर सरकारी कामानिमित्त दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत कळविले. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २३ एप्रिल, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: २३ एप्रिल, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या दि.२९/०३/२०१६ पासून दि.११/०५/२०१६ पर्यंतचा आढावा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे प्रशासकीय दस्तऐवजचे Digitization चे काम विद्यापीठ दंडकानुसार संरक्षित करण्याचे काम Science and Technology Park, Pune University Campus, Pune यांच्याकडून करुन घेण्यास प्रशासकीय मान्यतेची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाची स्थापना होवून आजअखेर जवळपास १२ वर्षे पूर्ण झालेले आहेत. विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे प्रशासकीय दस्तऐवजचे Digitization करणे, तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालय स्थापनेपासून आजअखेरचे स्थायी स्वरूपाचे दस्तऐवज विद्यापीठ दंडकानुसार संरक्षित करणे अर्निवाय आहे.

विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे प्रशासकीय दस्तऐवजांची संख्या अंदाजे १३,००००० इतकी आहे.

उक्तप्रमाणे Digitization काम करण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत Science and Technology Park, Pune University Campus, Pune यांच्याकडे काम करण्याचे लायसन्स उपलब्ध आहे. इतर सरकारी विभागे व अनुष्ठाने तथा विद्यापीठाकडील सदरचे काम ह्याच कंपनीकडून करुन घेण्यात आलेले आहे.

सबब, प्रस्तूत विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे दस्तऐवजाचे Digitization काम Science and Technology Park, Pune University Campus, Pune यांच्याकडून करुन घेण्यास प्रशासकीय मान्यतेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे प्रशासकीय दस्तऐवजांचे Digitization चे काम विद्यापीठ दंडकानुसार संरक्षित करण्याचे काम Science and Technology Park, Pune University Campus, Pune यांच्याकडून करुन घेण्यास सर्वानुमते प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

[०४] विद्यापीठ वाहन क्रमांक एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा (डिझेल) व एम. एच. १३ बी ५९६६ (टाटा सुमो स्पेसिओ गोल्ड) या वाहनाची विक्री करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठात सद्यस्थितीत टाटा इंडिका, टाटा इंडिगो सीएस, टोयोटा इटिऑस, स्विफ्ट डिझायर अशी चार वाहने आहेत. तसेच परीक्षा विभागाच्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका, स्टेशनरी वाटप करणे व शहरातील विविध कामाकरिता विद्यापीठाकडे दोन महिंद्रा बोलेरो, फोर्स ट्रक्स, फोर्स ट्रॅक्टर, टेम्पो ४०७, टाटा सुमो अशी सहा वाहने आहेत.

विद्यापीठ कार्यालयाकडे सद्यस्थितीत असलेले वाहन क्र.एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा (डिझेल) कार हे वाहन ऑक्टोबर २००८ साली खरेदी करण्यात आले असून, सदर वाहनाचे २,५२,९३५ कि. मी. धाव झालेले आहे. तसेच एम. एच. १३ बी ५९६६ टाटा सुमो स्पेसिओ गोल्ड (डिझेल) हे वाहन मार्च २००५ साली खरेदी करण्यात आले असून सदर वाहनाचे ३,१६,४८८ कि. मी. इतकी धाव झालेले आहेत.

उपरोक्त दोन्ही वाहनांची वारंवार दुरुस्ती कामे निघत असल्याने सदर वाहने परगावी नेण्यास योग्य नाहीत तसेच वाहने खर्चीक होत असून वाहन विक्री करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ वाहन क्रमांक एम. एच. १३ एसी ९९८८ हुंडाई वेरणा (डिझेल) व एम. एच. १३ बी ५९६६ टाटा सुमो स्पेसिओ गोल्ड (डिझेल) या वाहनाची विक्री करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर ही वाहने Buy-back पध्दतीने विक्री करावी व त्याबदल्यात दोन नवीन वाहने विद्यापीठाच्या शैक्षणिक व कार्यालयीन कामासाठी विद्यापीठ स्वफंडातून खरेदी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] सोलापूर विद्यापीठ कर्मचारी यांच्यासाठी लागू करावयाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेच्या नियम व अटी यामधील अट क्र.६ मध्ये सुधारणा करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ कर्मचारी यांच्यासाठी लागू करावयाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेच्या नियम व अटी तयार करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या समितीने बैठका घेवून सदर योजनेच्या नियम व अटी तयार करून दिलेल्या होत्या. सदर नियम व अटीस दि.१२/०४/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये मान्यता दिली गेली होती.

सदर नियम व अटी यामधील अट क्र.६ पुढीलप्रमाणे आहे. विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या व्याख्येत पुढील व्यक्तींचा समावेश असेल, कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पती, मुलगा अथवा मुलगी (केवळ १८ वर्षाखालील) या व्यतिरिक्त कोणत्याही नातेसंबंधित व्यक्तींच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येवू नये.

उपरोक्त अट क्र.६ खालीलप्रमाणे बदल करावयाचे लेखी निर्देश मा. कुलगुरुमहोदयांनी दि.१२/०५/२०१६ रोजी दिलेले आहेत.

मूळ अट क्र.६	विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या व्याख्येत पुढील व्यक्तींचा समावेश असेल, कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पती, मुलगा अथवा मुलगी (केवळ १८ वर्षाखालील)
सुधारित अट क्र.६	विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या व्याख्येत पुढील व्यक्तींचा समावेश असते, कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पती, तसेच कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेला / असलेली अविवाहित मुलगा अथवा मुलगी (केवळ २८ वर्षाखालील)

सबब, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेच्या नियम व अटीमधील अट क्र.६ मध्ये सुधारणा करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ कर्मचारी यांच्यासाठी लागू करावयाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेच्या नियम व अटी यामधील अट क्र.६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सुधारित अट क्र.६	विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या व्याख्येत पुढील व्यक्तींचा समावेश असेल, कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पती, तसेच कर्मचाऱ्यावर पूर्णतः अवलंबून असलेला / असलेली अविवाहित मुलगा अथवा मुलगी (केवळ २८ वर्षाखालील)
------------------	--

[०६] सोलापूर विद्यापीठ कर्मचारी यांच्यासाठी लागू करावयाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेच्या नियम व अटीस अनुसरून कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके पारित करण्यासाठी तज्ञ समितीच्या सदस्यांची नावे नामनिर्देशित करून मिळण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ कर्मचारी यांच्यासाठी लागू करावयाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेच्या नियम व अटी तयार करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या समितीने बैठका घेवून सदर योजनेच्या नियम व अटी तयार करून दिलेल्या होत्या. सदर नियम व अटीस दि.१२/०४/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये मान्यता दिली गेली होती.

सदर नियम व अटी यामधील अट क्र.९ पुढीलप्रमाणे आहे. वैद्यकीय खर्चाच्या देयकांची छाननी व प्रतिपूर्ती मान्य करण्यासाठी विद्यापीठाने विद्यापीठातील संबंधित तज्ञ (वैद्यकीय अधिकारी तसेच वित्त विभागातील सक्षम अधिकारी) व विद्यापीठ बाह्य तज्ञ यांची कायमस्वरूपी समिती नेमावी. विद्यापीठ बाह्य सदस्यांमध्ये शासकीय तसेच खाजगी आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असलेले वैद्यकीय तज्ञ यांचा समावेश असावा.

सबब, उपरोक्त अट क्र.९ नुसार वैद्यकीय देयके प्रतिपूर्तीसाठी तज्ञ समिती सदस्यांचे नावे नामनिर्देशित करून मिळण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ कर्मचारी यांच्यासाठी लागू करावयाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेच्या नियम व अटीस अनुसरून कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके पारित करण्यासाठी तज्ञ समितीवर खालीलप्रमाणे सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

- १) डॉ. विठ्ठल धडके, डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर : अध्यक्ष
- २) वित्त व लेखा विभागातील वर्ग १ चे अधिकारी : सदस्य
- ३) डॉ. ए. एच. जगताप, वैद्यकीय अधिकारी : सचिव

[०७] महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, दि.०८ फेब्रुवारी, २०१० मधील २ नुसार, अखिल भारतीय प्रशासन सेवेतील महाराष्ट्र शासनातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याप्रमाणे मा.कुलगुरुंना सर्व भत्ते व इतर लाभ मिळण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, दि.०८ फेब्रुवारी, २०१० नुसार, कुलगुरुंच्या सेवेच्या अटी व शर्ती विहित केलेल्या आहेत. यातील अ.क्र. २ खालीलप्रमाणे आहे.

२. अधिनियमनातील किंवा शासन निर्णयात असलेल्या तरतूदीखेरीज, अखिल भारतीय सेवेतील महाराष्ट्र शासनातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याप्रमाणे कुलगुरु हे सर्व भत्ते व इतर लाभ मिळण्यास पात्र असतील.

वरील तरतूदीचा विचार करता, The All India Services (Medical Attendance), Rules, 1954 मधील family च्या व्याख्येची 2(c) ची तरतूद खालीलप्रमाणे आहे.

2 (c) "family" means -

(i) Husband or wife as the case may be, of the member of the Service; and
(ii) The parents, sisters, widowed sisters, widowed daughters, minor brothers, children and step-children wholly dependent upon the member of the Service and are normally residing with such member including dependent brothers, dependent divorces / separated daughters and step-mother.

उपचार घेतल्यानंतर कोणत्या दवाखान्यातून परतावा घेता येईल यासंदर्भातील कलम ७ नुसारची तरतूद खालीलप्रमाणे आहे.

7 (1) Every member of the Service shall be entitled free of charge, to treatment -

(a) in such Government hospital in the station or district where he falls ill as can be in the opinion of the authorized medical attendant, provide the necessary and suitable treatment; or
(b) if there is no such hospital as is referred to clause (a), in such hospital other than a Government hospital in that station or district as may, in the opinion of the authorized medical attendant, provide the necessary and suitable treatment; or
(c) if there is no such hospital referred to in clauses (a) and (b) in such hospital in the State as may, in the opinion of the authorized medical attendant, provide the necessary and suitable treatment:

कलम २ आणि ७ चा विचार करता, अखिल भारतीय सेवेतील महाराष्ट्र शासनातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याप्रमाणे मा.कुलगुरुंना सर्व भत्ते व लाभ मिळण्यास शासनाच्या दि.०८ फेब्रुवारी, २०१० च्या राजपत्रानुसार पात्र असल्याने त्यांना "The All India Services (Medical Attendance) Rules, 1954 मधील कलम २ नुसार, त्यांच्यासह त्यांच्या पत्नी व अविवाहीत मुलगा / अविवाहीत मुलगी यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती घेता येईल. कलम ७ नुसार, त्यांनी केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती घेता येईल.

सबब, वरील बाबी लक्षात घेता, मा.कुलगुरुंना अखिल भारतीय सेवेतील महाराष्ट्र शासनातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याप्रमाणे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ मिळण्याची बाब मान्यतेस्तव).

ठराव: महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, दि.०८ फेब्रुवारी, २०१० मधील २ नुसार, अखिल भारतीय प्रशासन सेवेतील महाराष्ट्र शासनातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याप्रमाणे मा.कुलगुरुंना सर्व भत्ते व इतर लाभ मिळण्याबाबत सर्वानुमते मान्यता देण्यात आली. त्या अनुषंगाने आवश्यक प्रसंगी विद्यापीठ फंडातून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली.

[०८] सोलापूर विद्यापीठ आरोग्य केंद्रात मानसेवी तत्वावर कार्यरत असलेल्या स्त्री डॉक्टर सौ. मीना माने यांचे मासिक मानधन वाढवून देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: डॉ. मीना माने या विद्यापीठ आरोग्य केंद्रामध्ये स्त्री डॉक्टर म्हणून दि.०१/११/२०१४ पासून मानसेवी तत्वावर कार्यरत असून सद्यस्थितीमध्ये त्यांना मासिक रु.९,०००/- इतके मानधन मिळत आहे. डॉ. मीना माने या आरोग्य केंद्रामध्ये प्रति आठवडा तीन दिवस दुपारी ३:०० ते संध्या.५:०० अशी दोन तास सेवा देत आहेत. डॉ. मीना माने यांनी दि.२०/०४/२०१६ रोजीच्या विनंती अर्जान्वये त्यांचे मासिक मानधन वाढवून देण्याची विनंती केलेली आहे.

विद्यापीठातील विद्यार्थिनी तसेच महिला कर्मचारी यांच्या आरोग्य विषयक गरजा व डॉ. मीना माने यांचे समाधानकारक काम तसेच सद्यस्थितीत महागाई दर या सर्व गोष्टी विचारात घेता, त्याचे मासिक मानधन वाढवून देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ आरोग्य केंद्रात मानसेवी तत्वावर अर्धवेळ कार्यरत असलेल्या स्त्री डॉक्टर सौ. मीना माने यांचे सध्याचे ₹९,०००/- मासिक मानधन वाढवून मे, २०१६ पासून ₹१०,०००/- प्रति महा इतकी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०९] सोलापूर विद्यापीठ आरोग्य केंद्रात मानसेवी तत्वावर कार्यरत असलेल्या स्त्री परिचारिका सौ. मेघना जोशी यांचे मासिक मानधन वाढवून देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सौ. मेघना जोशी या विद्यापीठ आरोग्य केंद्रामध्ये स्त्री परिचारिका म्हणून दि.१०/११/२०१४ पासून मानसेवी तत्वावर कार्यरत असून सद्यस्थितीमध्ये त्यांना मासिक रु.९,५००/- इतके मानधन मिळत आहे. सौ. मेघना जोशी या आरोग्य केंद्रामध्ये सकाळी १०:२० ते संध्या.६:०० अशी पूर्णवेळ सेवा देत आहेत. सौ. मेघना जोशी यांनी दि.२०/०४/२०१६ रोजीच्या विनंती अर्जांमध्ये त्यांचे मासिक मानधन वाढवून देण्याची विनंती केलेली आहे.

आरोग्य केंद्राची असलेली गरज व सौ. मेघना जोशी यांचे चांगले काम तसेच सद्यस्थितीत महागाई दर या सर्व गोष्टी विचारात घेता, त्यांचे मासिक मानधन वाढवून देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ आरोग्य केंद्रात मानसेवी तत्वावर पूर्णवेळ कार्यरत असलेल्या स्त्री परिचारिका सौ. मेघना जोशी यांचे सध्याचे ₹९,५००/- मासिक मानधन वाढवून मे, २०१६ पासून ₹११,०००/- प्रति महा इतकी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१०] वाहन चालक श्री. एच. बी. गारमपल्ली, श्री. व्ही. ए. चौगुले व श्री. ए. पी. मजगे यांना दरमहा ₹२००/- भ्रमणध्वनी भत्ता मंजूर करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सद्यस्थितीत विद्यापीठात तीन कायम स्वरूपी व आठ कंत्राटी पध्दतीवर वाहन चालक कार्यरत आहेत. श्री. एन. वाय. सोनकांबळे, श्री. एच. बी. गारमपल्ली, श्री. व्ही. ए. चौगुले वाहन चालक म्हणून व श्री. ए. पी. मजगे हे शिपाई म्हणून विद्यापीठाच्या कायम आस्थापनेवर कार्यरत आहेत. श्री. ए. पी. मजगे (सद्यस्थितीत वाहन चालक म्हणून कार्यरत) हे आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार, कुलसचिव यांचे वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत.

दि.०४/०५/२०१६ रोजीच्या पत्रान्वये, श्री. एच. बी. गारमपल्ली, श्री. व्ही. ए. चौगुले व श्री. ए. पी. मजगे यांनी मुंबई - पुणे व इतर ठिकाणी दौऱ्यावर असताना व ज्युटी करत असताना स्वतःच्या भ्रमणध्वनीवरून फोन करावा लागतो. त्यासाठी ₹३००/- ते ₹४००/- इतका खर्च होत आहे. तसेच विद्यापीठ वाहन चालक श्री. एन. वाय. सोनकांबळे यांना प्रति महिना ₹२००/- इतके भ्रमणध्वनीच्या खर्चापोटी दिले जात असल्याचे कळवून, त्याचप्रमाणे ₹२००/- इतका भ्रमणध्वनीसाठीचा खर्च मंजूर करण्याबाबत विनंती केली आहे. प्रस्तुत विद्यापीठातील वाहन चालक श्री. एच. बी. गारमपल्ली व श्री. व्ही. ए. चौगुले त्याप्रमाणे श्री. ए. पी. मजगे हे त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडत आहेत.

प्रस्तुत विद्यापीठातील वाहन चालक श्री. एन. वाय. सोनकांबळे यांना तत्कालिन मा. कुलगुरु यांच्या आदेशान्वये दरमहा ₹२००/- भ्रमणध्वनीचा खर्च म्हणून देण्यात येतो. त्या आधारे विद्यापीठात इतर वाहन चालकांच्या सेवेचे स्वरूप पाहता ₹२००/- भ्रमणध्वनी खर्च मंजूर करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.

सबब, वाहन चालक श्री. एच. बी. गारमपल्ली, श्री. व्ही. ए. चौगुले व श्री. ए. पी. मजगे यांचे दि.०४/०५/२०१६ रोजीचे पत्र व त्या अनुषंगाने वाहन चालक यांना दरमहा भ्रमणध्वनी भत्ता मंजूर करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सद्यस्थितीत विद्यापीठ संवैधानिक अधिकारी यांच्या कामानिमित्त वाहन चालवणारे वाहन चालक श्री. एच. बी. गारमपल्ली, श्री. व्ही. ए. चौगुले व श्री. ए. पी. मजगे (सद्यस्थितीत वाहन चालक म्हणून कार्यरत) यांना दरमहा ₹२००/- भ्रमणध्वनी भत्ता मंजूर करण्यास व हा भत्ता मे, २०१६ पासून लागू करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११] UGC Infonet हा विद्यापीठासाठी लागू असलेल्या e-Resoureces Consortium फक्त विद्यापीठासाठीच लागू करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: UGC Infonet यांचेकडून मिळणारे e-Resources Database वापरण्यासंदर्भात सोलापूर विद्यापीठ ग्रंथालयासमवेत सामंजस्य करार (MoU) करण्याबाबत संगमेश्वर कॉलेज, सोलापूर यांचेकडून पत्र प्राप्त झाले होते. त्या पत्रामध्ये सदर महाविद्यालयाने UGC Inlibnet यांच्याशी संपर्क केला असता, संलग्नित विद्यापीठासमवेत आपण सामंजस्य करार करावा असे म्हटले होते.

याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील सहायक ग्रंथपाल श्री. पद्मे यांना विचारणा केली असता, त्यांना e-Resource Share करण्यासाठी Remote Access चे Software असणे आवश्यक आहे. अशी माहिती दिली. या माहितीच्या आधारे ग्रंथपाल समितीच्या दि.०४/०३/२०१६ च्या बैठकीमध्ये विषय क्र.३ ठेवण्यात आला होता.

ग्रंथपाल समितीच्या बैठकीमध्ये विषय ठेवत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांचेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विषय ठेवण्यात आला होता. त्यावर खालीलप्रमाणे ठराव झाला आहे

"सदरची सुविधा देण्याकरिता" Remoter Access चे Software उपलब्ध करून घ्यावे. तदनंतर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाशी सामंजस्य करार (MoU) करावा असे सर्वानुमते ठरले".

परंतु या संदर्भात UGC Infonet येथील Scientist Ashok Kumar Rai यांचेरी विद्यापीठ ग्रंथालयाने या संदर्भात दूरध्वनीवरून विचारणा केली असता, UGC Infonet हा विद्यापीठाशी लागू असणारा e-Resource Database असून विद्यापीठाकडील UGC Infonet कडून मिळणारे e-Resource Share करता येणार नाहीत. असे झाले तर ते कराराचे उल्लंघन असेल असे सांगण्यात आले. परंतु त्याबाबतचे पत्र देता येणार नाही असे त्यांनी सांगितले

वरील बाब लक्षात घेता व्यवस्थापन परिषदेने दिलेली मान्यता ही वरीलप्रमाणे माहिती घेतल्यानुसार समर्पक होत नाही. त्यामूळे व्यवस्थापन परिषदेच्या आगामी बैठकीत हा विषय पुनश्च: विचारार्थ).

ठराव: UGC Infonet हा विद्यापीठासाठी लागू असलेल्या e-Resoureces Consortium फक्त विद्यापीठासाठीच लागू करण्याबाबत UGC च्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आले.

[१२] प्रस्तूत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून सन २०१६-१७ पासून "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देणेबाबत नियमावली व आवेदनपत्राचा मसूदा इ. तयार करणेकामी मा. कुलगुरुमहोदयांनी गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत (नियम व अटी, करावयाच्या अर्जाचा नमूना व प्रमाणपत्र नमूना "अ", प्रतिज्ञापत्र नमूना "ब" व प्रमाणपत्र नमूना "क" सह) विचारार्थ.

(टिपणी: कॉलेज कर्मचारी युनियन, सोलापूर यांचे पत्र क्र.२०१५-१६/२/४१, २०/१०/२०१५ मधील मुद्दा क्र.३ नुसार शिक्षकांप्रमाणेच महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाने आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार द्यावा याबाबत प्रश्न विचारला होता. सदर प्रश्नाच्या अनुषंगाने शिक्षकांप्रमाणेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून आदर्श शिक्षकेत्तर पुरस्कार देण्याची बाब मा. कुलगुरुमहोदयांच्या आदेशान्वये दि.२२ डिसेंबर, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ ठेवला असता, त्यावर खालीलप्रमाणे ठराव क्र.४ पारित करण्यात आलेला आहे.

सोलापूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून सन २०१६-१७ पासून प्रतिवर्षी एका कर्मचाऱ्यास "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

उक्तप्रमाणे पारित ठरावानुसार गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी नियमावली व आवेदन पत्राचा मसूदा तयार करणेकामी मा. कुलगुरुमहोदयांनी पुढीलप्रमाणे त्रिसदस्यीय गठीत केलेली असून, सदर समितीची बैठक दि.०६/०४/२०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती.

- १) मा. प्राचार्य आर. वाय. पाटील अध्यक्ष तथा संचालक, म. वि. वि. मं.
- २) मा. श्री. बी. पी. पाटील सदस्य तथा परीक्षा नियंत्रक
- ३) मा. श्री. ए. बी. जाधव सदस्य-सचिव तथा सहायक कुलसचिव

सदर बैठकीत गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी सर्वसामान्य नियम व अटी, अर्जाचा नमूना, प्रमाणपत्र नमूना "अ", प्रतिज्ञापत्र नमूना "ब" व प्रमाणपत्र नमूना "क" तयार करण्यात आले असून, ते मान्यतेस्तव व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यात आलेले आहेत.

सबब, प्रस्तूत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून सन २०१६-१७ पासून "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देण्याबाबत नियमावली व आवेदनपत्राचा मसूदा इ. तयार करणेकामी मा. कुलगुरुमहोदयांनी गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत (नियम व अटी, करावयाच्या अर्जाचा नमूना व प्रमाणपत्र नमूना "अ", प्रतिज्ञापत्र नमूना "ब" व प्रमाणपत्र नमूना "क" सह) विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून सन २०१६-१७ पासून "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देण्याबाबत नियमावली व आवेदनपत्राचा मसूदा इ. तयार करणेकामी मा. कुलगुरुमहोदयांनी गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास, नियम व अटीमध्ये खालील दुरुस्तीसह करावयाच्या अर्जाचा नमूना व प्रमाणपत्र नमूना "अ", प्रतिज्ञापत्र नमूना "ब" व प्रमाणपत्र नमूना "क" सह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मूळ अट क्र.२८	प्राप्त अर्जात कोणीही सुयोग्य नाही असे वाटल्यास, समिती निरंक अहवाल सादर करेल अथवा अर्जातील माहिती संदिग्ध / खोटी आढळून आल्यास पुरस्काराची शिफारस करण्याचे पूर्ण अधिकार छाननी समितीने राखून ठेवले आहे.
दुरुस्त अट क्र.२८	प्राप्त अर्जात कोणीही सुयोग्य नाही असे वाटल्यास, समिती निरंक अहवाल सादर करेल अथवा अर्जातील माहिती संदिग्ध / खोटी आढळून आल्यास पुरस्काराची शिफारस न करण्याचे पूर्ण अधिकार छाननी समितीने राखून ठेवले आहे.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय:

[१३(१)] विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पालकासह, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरविण्याचा प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: सन २०१६-१७ या वर्षासाठी विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी पालक व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरविण्यासाठी दि.०६/०४/२०१६ ते दि.०६/०५/२०१६ या दरम्यान दैनिक लोकमत या वर्तमानपत्रातून जाहिर ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून दि.२१/०४/२०१५ ते दि.०६/०५/२०१६ दरम्यान एकूण दोन ई-निविदा विमा कंपनीकडून प्राप्त झाल्या. प्राप्त निविदा दि.०६/०५/२०१६ रोजीच्या प्रशासकीय मान्यतेनुसार दि.११/०५/२०१६ रोजी उघडण्यात येवून निविदाधारकांच्या तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. त्यापैकी टाटा ए. आय. जी. जनरल इन्श्युरेन्स कं. लि. सोलापूर व हॅवमोर इन्श्युरेन्स ब्रोकर्स प्रा. लि. यांच्या निविदेत नमूद केल्याप्रमाणे सर्व बाबी बरोबर आहेत. त्यास अनुसरून दि.१२/०५/२०१६ रोजीच्या मान्यतेनुसार दि.१२/०५/२०१६ रोजी उपरोक्त दोघाचे दरांची निविदा उघडण्यात आली. त्यापैकी सर्वात कमी दर असलेली (L१) असलेली टाटा ए. आय. जी. जनरल इन्श्युरेन्स कं. लि. सोलापूर या कंपनीचे दर प्रति विद्यार्थी पालक व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ₹९/- इतका देण्यात आला असल्याने त्या कंपनीकडून विमा उतरविण्याची शिफारस करण्यात आली. शिफारशीनुसार टाटा ए. आय. जी. जनरल इन्श्युरेन्स कं. लि. सोलापूर यांच्याकडून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पालकासह, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

सन २०१५-१६ या वर्षात संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थी त्याचे पालक तसेच शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरवतेवेळी महाविद्यालयाकडून विमा रक्कमेपोटी ₹१५/- स्वीकारण्यात येवून ₹८/- विमा कंपनीस व ₹७/- स्टूडंट एड फंड या जमा शिर्षकाखाली विद्यापीठाकडे जमा करण्यात येत असत. सन २०१६-१७ या वर्षात विमा रक्कम ₹९/- इतके असल्याने प्रति वर्षीप्रमाणे महाविद्यालयाकडून विमा रक्कमेपोटी आकारण्यात येणारी रक्कम ₹१५/- इतकी स्वीकारण्यास तसेच ₹९/- विमा रक्कम म्हणून टाटा ए. आय. जी. जनरल इन्श्युरेन्स कं. लि. सोलापूर यांना पाठविण्याबाबत व ₹६/- स्टूडंट एड फंड या जमा शिर्षकाखाली विद्यापीठाकडे जमा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

उराव: विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पालकासह, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा टाटा ए. आय. जी. जनरल इन्श्युरेन्स कं. लि. सोलापूर यांच्याकडे ₹९/- प्रमाणे विमा उतरविण्याच्या प्रस्तावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच विमा हप्त्यापोटी जमा होणाऱ्या ₹१५/- मधून संबंधित कंपनीला ₹९/- विमा रक्कम म्हणून देण्यास व उर्वरित रक्कम ₹६/- स्टूडंट एड फंड या शिर्षकाखाली जमा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(२)] दि.१६/०५/२०१६ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१६/०५/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार वित्त व लेखा समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता, त्यास दि.२३/०५/२०१६ रोजीच्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केली आहे.

सबब, दि.१६/०५/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.१६/०५/२०१६ च्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांताबाबत वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(३)] **ऑक्सिस बँक शाखा, सोलापूर येथे Bulk Payment Solution करिता नवीन बचत खाते उघडणेची बाब विचारार्थ.**

(टिपणी: ऑक्सिस बँक, सोलापूर येथे यापूर्वी परिक्षा विभागाची फी ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यासाठी बचत खाते व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने उघडण्यात आले आहे. त्यानुसार विविध महाविद्यालयाकडून प्रवेश व परिक्षेची फी Mandate द्वारे स्वीकारण्यात येत आहे. त्याचबरोबर परिक्षा, बैठका व इतर विद्यापीठ कामासाठी येणाऱ्या शिक्षक, प्राधिकरणांचे सन्माननीय सदस्य व इतर यांची देयके ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याकरिता कार्यप्रणाली राबविण्यासाठी ऑक्सिस बँकेकडून प्रस्ताव प्राप्त झालेले आहे.

याबाबत सादर करण्यात येते की, सादर देयके ऑनलाईन पध्दतीने पाठविण्याबाबत सेंट्रल बँक शाखा, कोंडी यांच्यामार्फत कार्यवाही यापूर्वी करण्यात आली तथापि, त्यामधील काही रक्कम परत येणे इत्यादीमूळे प्रत्यक्ष किती रक्कम वर्ग झाल्या व किती परत आल्या याचा ताळमेळ घेणे गुंतागुंतीचे व वेळखाऊ असल्यामूळे त्यांच्या बँक खात्याचे प्राप्त तपशिलाची माहिती तपासून अचूक पध्दतीने तयार करून त्यानंतर रक्कम पाठविण्याची कार्यवाही विद्यापीठामार्फत करण्यासाठी ऑक्सिस बँक शाखा, सोलापूर यांनी Bulk Payment Solution through payPro दिलेली योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन बचत खाते उघडण्याची बाब वित्त व लेखा समितीच्या विचारार्थ ठेवला असता, दि.२३/०५/२०१६ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला आहे.

ठराव:	ऑक्सिस बँक शाखा सोलापूर येथे Bulk Payment Solution ची सर्व माहिती घेवून त्यानंतर नवीन बचत खाते उघडण्याची कार्यवाही करण्याची व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
-------	--

सबब, ऑक्सिस बँक शाखा सोलापूर येथे Bulk Payment Solution साठी नवीन बचत खाते उघडण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: ऑक्सिस बँक शाखा, सोलापूर येथे Bulk Payment Solution करिता यशस्वी व्यावहारिक स्पष्टीकरणानंतर नवीन बचत खाते उघडण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद